

#### **ANIK INDUSTRIES LIMITED**

CIN - L24118MH1976PLC136836

Corporate Office:

2/1, South Tukoganj, Behind High Court,

Indore-452 001 (M.P.), India.

Phone: 91-731-4018009/8010/Fax: 91-731-2513285

Email id.: anik@anikgroup.com Website: www.anikgroup.com

Date: 08/02/2025

To,

National Stock Exchange of India Ltd.

"Exchange Plaza", C-1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (E),

Mumbai –400051

Symbol: ANIKINDS

**BSE Limited** 

25<sup>th</sup> Floor, New Trading Ring, P.J. Towers, Dalal Street, Fort,

Mumbai-400001 Scrip Code: 519383

Subject: Submission of Newspaper Advertisement in Compliance with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir / Ma'am,

In terms of Regulation 47 & 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with corresponding circulars and notifications issued thereunder, we are enclosing herewith the Newspaper clippings published on 08<sup>th</sup> February, 2025 in *The Free Press Journal (English Language) and Navshakti (Marathi Edition)* (Both Mumbai Editions) for publication of Un-audited (Standalone & Consolidated) Financial Results of the Company for the Quarter and nine months ended 31<sup>st</sup> December, 2024.

Further, in terms of Regulation 46 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the aforesaid financial results are available on company's website <a href="https://www.anikgroup.com">www.anikgroup.com</a> and also on the website of Stock Exchanges i.e. <a href="https://www.nseindia.com">www.nseindia.com</a> and <a href="https://www.nseindia.com">www.nseindia.com</a> and <a href="https://www.nseindia.com">www.nseindia.com</a> and

You are requested to take the same on your records and oblige.

Yours sincerely,

Thanking You, For, Anik Industries Limited

Sourabh Vishnoi Company Secretary& Compliance Officer

Encl: as above



nnovations & Mobility Limite

#### WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED

CIN: L35100MH1982PLC264042

Registered Office: Office No 4604, 46th Floor Kohinoor Square, Kelkar Marg, Shivaji Park, Dadar (West) Nr. R.G. Gadkari Chock Mumbai Maharashtra- 400028, India Corporate Office: Survey 26/2, Opposite Pooja Farm Sayajipura, Ajwa Road, Vadodara-390019, Gujarat, India

Email: compliance@wardwizard.in | Website: www.wardwizard.in | Tel No.: +91 6358849385

EXTRACT OF CONSOLIDATED & STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THIRD QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

The Board of Directors of the Company, at its meeting held on 06th February, 2025, approved the Unaudited Financial Results for the Third Quarter and the Nine Months ended December 31, 2024. The Unaudited Financial Results of the Company, along with the limited review report, are available on the Company's website : https://wardwizard.in/investorrelations/corporate-announcements/quarterly-results/ and can also be accessed by Scanning the Quick Response (QR) Code.

> By the Order of the Board For WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED

Place: Vadodara Yatin Sanjay Gupte Date: 08.02.2025 Chairman and Managing Director



**PUBLIC NOTICE** 

is hereby given that my client is negotiation to purchase with (1)

JAGDISHNARAYAN DAS & (2)

MRS. REKHA GYANENDRA-KUMAR DAS, residing at Mumbai, for purchasing Plot area 3103.20 sq.ft. i.e. 288.29 sq.meters along with Bungalow standing thereon

bearing Bungalow No. C-19 admeasuring about 1525.48 sq.ft. i.e. 141.72 sq.meters

Carpet Area and Built-up area

admeasuring 1754,32 sq.ft. Le 162.98 sq.meters containing 4

BHK as per Sanctioned Plan, in

the project of Group Housing

Scheme known as 'AMARI

**LUXURY VILLAS'**, standing on Survey No. 53/1/5 at Village

Tungarli, Lonavala, Taluka Mawa

Any Person/s having any claim or right, title, and interest and

demand of whatsoever nature

into or upon or in respect of the said portion of Plot and

Bungalow, is hereby required to

make the same known in writing

along with all Original documents to the under signed at his office address hereunder, within the period of 15 days from the date

hereof at the expiration of which it shall bu presumed that such

person/s claiming or having any

such claim right, title and interest

completed without any regard to

Dated this 06Th day of

(Advoate High Court, Mumbai)

38/C, S. P. Road, Off National

Highway 4, (Station Road)

Lonavla-410401, Dist. Pune

No. +91 9850042646

Telefax: (02114) 270172; Mobile

Email - pandyacm@gmail.com

Gavliwada Naka

951189885

willfully waived or abandoned and the sale will be

Adv. Chetan M. Pandya

Sd/

& Dist. Pune.

have

For, Anik Industries Limite

MANISH SHAHRA

anv such claim/s.

February, 2025

Under the instructions and information from my client, notice

GYANENDRAKUMAR

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015.

## **ANIK INDUSTRIES LIMITED**

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 315T DECEMBER, 2024

	(ns. ii					ns. III Lakiis)	
		C	uarter Ende	d	Nine Mon	ths Ended	Year Ended
Sr. No.	Particulars	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
NO.	(Refer Notes Below)	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations	2922.57	2779.74	1134.55	6762.92	4426.35	10060.00
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional						
	and/or Extraordinary items)	93.65	104.08	27.56	316.41	402.19	1085.91
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items)	93.65	104.08	27.56	316.41	402.19	435.91
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items)	60.56	98.06	28.71	261.04	343.23	30.45
5	Total Comprehensive Income for the period [Comprising						
	Profit/(Loss) for the period (after tax) and Other						
	Comprehensive Income (after tax)]	60.72	98.72	29.04	261.54	344.56	32.97
6	Equity share capital	2775.35	2775.35	2775.35	2775.35	2775.35	2775.35
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in						
	the Audited Balance Sheet of the previous year	0	0	0	0	0	40216.08
8	Earnings per share (Face Value of Rs. 10/- each) (for						
	continuing and discontinued operations)-						
	1. Basic: (Rs.)	0.22	0.35	0.10	0.94	1.24	0.11
	2. Diluted: (Rs.)	0.22	0.35	0.10	0.94	1.24	0.11

	Y STANDALONE FINANCIAL INFORMATION FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 3157 DECEMBER, 2024								
Г	Particulars	C	uarter Ende	d	Nine Mon	Year Ended			
Sr. No		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024		
NO	(Refer Notes Below)	Un-Audited	<b>Un-Audited</b>	<b>Un-Audited</b>	<b>Un-Audited</b>	Un-Audited	Audited		
1	Total Income from Operations	2922.57	2779.74	1134.55	6762.92	4426.35	10060.00		
2	Profit before Tax	118.77	116.14	25.93	364.32	405.67	434.48		
3	Profit after Tax	85.70	110.18	27.08	308.95	346.71	29.24		

1 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 07.02.2025 and the statutory auditors of the Company have also carried out Limited Review of the Unaudited results for the quarter and nine months ended on 31.12.2024 Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The auditor has expressed an unmodified report on the above results.

2 These financial results has been prepared in Accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS), prescribed under

2 Tries interval results has been prepared in Accordance with the Companies (including calculation), and as, 2013 (ind As), prescribe Section 133 of Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the Extent Applicable.

3 Previous period/year figures have been regrouped/re casted wherever necessary, to make them comparable with current period/year figures.

4 The above financial results are available on company's website www.anikgroup.com and also on the website of Stock Exchanges i.e ww.nseindia.com and www.bseindia.com

5 As at 31.12.2024, Company has one subsidiary company named "Revera Milk & Foods Private Limited"

Place: Indore PICICI Bank

Managing Directo DIN: 00230392 Branch Office: ICICI BANK LTD, Ground Floor, Ackruti Centre, MIDC, Nea Telephone Exchange, Opp Ackruti Star, Andheri East, Mumbai- 400093.

# PUBLIC NOTICE-TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET

[See proviso to Rule 8(6)] Notice for sale of immovable asset(s)

E-Auction Sale Notice for the sale of immovable asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

This notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/ charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Limited will be sold on 'As is where is', 'As is what is'

Sr. No.	Name of Borrower(s)/ Co-Borrowers/ Guarantors/ Loan Account No.	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Reserve Price Earnest Money Deposit	Date and Time of Property Inspection	Date & Time of E-Auction
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
1.	Poonam Ajit Jadhav (Borrower)/ Ajit Janardan Jadhav (Co-Borrower) Lan No- LBTNE00005943459/ LBTNE00006034182	Flat No. B/103, Bldg No.4, Type F, on the 1st Floor, of bldg named as Sankalp Dham Near Hotel, Darshan Off Gold, Situated at Sativali Village Saphale East Constructed on land bearing survey No.119 and 122, Taluka Dist-Palghar Thane- 401404. Admeasuring an area of Area Admeasuring 595 Sq Ft i.e 55.27 Sq Mtrs; undivided share in the said flat is 27.635 Sq mtrs (Built up area)	Rs. 24,04,431/- As On February 04, 2025	Rs. 7,15, 000/- Rs. 71,500/-	February 15, 2025 From 02:00 PM to 05:00 PM	February 28, 2025 From 11:00 AM Onward
2.	Mamta Jiten Shah (Borrower)/ Jiten Shamji Shaha (Co-Borrower) Lan No- LBMUM00002358212/ LBMUM00002358213	Flat No 304, 3rd Floor, Narmada Dham Chsl, Navghar Road, Near Bhyandar Railwy Station, Bhayendrer East, S No. 11, Maharatshtra Thane- 401105. Admeasuring Area of 350 Sq Feet Super Build Up	Rs. 28,28,154/- As On February 04, 2025	Rs. 24,00, 000/- Rs. 2,40, 000/-	February 17, 2025 From 11:00 AM to 02:00 PM	February 28, 2025 From 11:00 AM Onward
3.	Mr. Afsar Bahadur Sheikh (Borrower) Loan Account No- LBTNE00005453643	Flat No A 1502, 15th Flr, Wing A1, Building Known As JP North "Celeste" Land Bearing Survey No. 110-1 Pt, 224-1 Apt, 2241B Pt, 26-7, 26-8 Pt At Village Ghodbunder Near Gcc Club, Vinay Nagarmira Road Eastnamira Bhayander Dist & Taluka Thane Mah Thane- 401107. Admeasuring An Area of Area Admeasuring 47.39 Sq Mtr Carpet 6.68 Sq Mtr	Rs. 1,02,30,859/- As On February 28, 2025	Rs. 83,09, 000/- Rs. 8,30, 900/-	February 18, 2025 From 11:00 AM to 02:00 PM	February 28, 2025 From 11:00 AM Onward
	Zubeda Akbar Bhanwadia (Borrower) Bhanwadia Adeel Akbar (Co- Borrower) Lan No . LBVRR00002449450/ LBVRR00002450090	Inwadia (Borrower) Inwadia Adeel Apartment Co-Operative Housing Society Ltd"Situated at Survey No. 21/5, 22/1, Purapada Near (RR00002449450/		Rs. 13,10, 000/- Rs. 1,31, 000/-	February 18, 2025 From 02:00 PM to 05:00 PM	February 28, 2025 From 11:00 AM Onward
j.	Mrs. Firasat Malik (Borrower) Mr. Shahjhan	Flat No.606, 6th Floor, Building No.04, Paramount Enclave, Opp JP International School, Haranwadi	Rs. 24,43,773/- As on	Rs. 18,00, 000/-	February 17, 2025 From	February 28, 2025 From
	(Co- Borrower) Lan No LBTNE00006021907 LBTNE00006132358	Naka, Village Mahim Station Road, Survey No.1023/1+2/25, New Computerized No.1023/9,1023/9/1, Palghar West, Palghar- 401404. Admeasuring An Area of Carpet Area 29.63 Sq. Mtrs.	February 28, 2025	Rs. 1,80, 000/-	02:00 PM to 05:00 PM	11:00 AM Onward
6.	Mr. Ramesh Popatlal Chhadva (Borrower) Mrs. Laxmiben	Flat No.703, 7th Floor, Nehal Apartment, Tembhi Naka Edulji Road, Opp Awaj Radio Charai,	Rs. 65,30,567/- As On	Rs. 25,00, 000/-	February 15, 2025 From	February 28, 2025 From
	Popatial Chhadva Mrs. Jayshri Ramesh Chhadva (Co-Borrower) Loan Account No- LBTNE00003931964 LBTNE00004583156 LBTNE00003987826	Thane, C.T.S No.25, Maharashtra, Thane- 400601 Admeasuring An Area Of 355 Sq.ft. Carpet Area	February 28, 2025	Rs. 2,50, 000/-	11:00 AM to 02:00 PM	11:00 AM Onward

The online auction will be conducted on the website (URL Link-https://disposalhub.com) of our auction agency M/s NexXen Solutions Private Limited. The Mortgagors/ Noticees are given a last chance to pay the total due with further interest by February 27, 2025 before 05:00 PM else the secured asset(s) will be sold as per schedule. The prospective bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai 400 093 on or before February 27, 2025 before 04:00 PM Thereafter, they have to submit their offer through the website mentioned above on or before February 27, 2025 before 05:00 PM along with the scanned image of the Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. In case the prospective bidder(s) is/ are unable to submit his/ her/ their offer through the website, then the signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai 400 093 on or before February 27, 2025 before 05:00 PM Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised Scheduled Bank in favour of 'ICICI Bank Limited' payable at Mumbai

For any further clarifications in terms of inspection, Terms and Conditions of the E-Auction or submission o tenders, contact ICICI Bank Employee Phone No.9833699013/8104548031/9004392416/7304915594 Please note that Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited 2. Augeo Assets Manager Private Limited 3. Matex Net Pvt. Ltd., have also been engaged for facilitating the sale of this property.

The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons.

For detailed Terms and Conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s Date : February 07, 2025 Place: Mumbai Authorized Office ICICI Bank Limited

Mangalam Organics Limited

Village Kumbhivali, Savroli Kharpada Road, Khalapur-410202, Dist: Raigad (Maharashtra)

Website: www.mangalamorganics.com; Email: info@mangalamorganics.com; CIN: L24110MH1981PLC024742 EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER, 2024

		,						
Sr.	Particulars		STANDALONE			CONSOLIDATED		
No.		Quarter ended 31.12.2024 Unaudited	Nine months ended 31.12.2024 Unaudited	Quarter ended 31.12.2023 Unaudited	Quarter ended 31.12.2024 Unaudited	Nine months ended 31.12.2024 Unaudited	Quarter ended 31.12.2023 Unaudited	
1	Total Income from operations (net)	10,098.48	30,752.80	8,748.79	12,392.27	38,054.56	11,065.7	
2	Net Profit / (Loss) for the period (Before tax and Exceptional items)	378.80	760.47	84.01	483.31	1,002.66	103.0	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items )	378.80	760.47	84.01	483.31	1,002.66	103.0	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	283.25	554.33	66.58	363.67	743.22	89.9	
5	Total Comprehensive Income for the period Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	283.25	554.33	66.58	363.67	743.22	89.9	
6	Paid-up Equity Share Capital	856.44	856.44	856.44	856.44	856.44	856.4	
7	Reserve (excluding Revaluation Reserves as shown in Balance-sheet of previous year)	-	-	-	-	-		
8	Earnings Per Share in Rupees (of ₹ 10/- each) Basic and Diluted (not annualised)	3.31	6.47	0.78	4.25	8.68	1.0	

NOTE

1) The above unaudited standalone and consolidated financial results for the Quarter and Nine months ended 31st December, 2024 were reviewed by the audit Committee and thereafter were approved and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on 7th February, 2025. The statutory auditors have expressed an unmodified opinion

The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter and Nine months ended 31st December, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited quarter and Nine months ended 31st December, 2024 financial results are available on the Bombay Stock Exchange website (www.bseindia.com) and on National Stock Exchange website (www.nseindia.com) and also on Company's website (www.mangalamorganics.com).

Weblink of the Financial Result: https://cdn.prod.website-files.com/6173d2812ea50ef2de67463e/67a5f60702644c24ae4cc39a\_RESULTSMOL.pdf



For and on behalf of the Board of Directors Kamalkumar Dujodwala Chairman (DIN-00546281)

(₹ In Lakhs)

Place: Mumbai 7th February, 2025

# **Excel Industries Limited**

CIN: L24200MH1960PLC011807 Regd. & Head Office: 184-87, S.V. Road, Jogeshwari (West), Mumbai-400102.

Tel.:+91-22-6646-4200 Email: investors@excelind.com Website: http://www.excelind.co.in

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024 (₹ in Lakhs Quarter Ended Year Ended **Particulars** 31.12.2024 30.09.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.03.2024 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited 1 Total income from operations 26,890.70 18,027.64 73,022.55 82,613.99 2 Net Profit from ordinary activities (before Tax, Exceptional items) 840.84 4,712.61 408.83 9,665.13 1,374.81 2,265.04 Net Profit from ordinary activities before Tax (After Exceptional items) 840.84 4,712.61 408.83 9,665.1 1,374.81 2,265.04 4 Net Profit for the period after Tax (after Exceptional items) 620.21 3,568.32 267.55 1,701.00 7,290.68 1,033.62 5 Total Comprehensive income for the period (Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax). 9,641.96 5,241.83 21,446.17 19,945.31 4,172.72 21,220.74 6 Paid-up Equity Share Capital (Face value per share Rs.5/-) 628.53 628.53 628.53 628.53 628.53 628.53 Earnings per share in Rs.(Face Value Rs. 5/- each) (not annualised 4.93 28.39 2.13 13.53 Basic & Diluted

B	STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS F	OR THE QU	ARTER AND	NINE MON	THS ENDED	DECEMBE	R 31, 2024
I_							(₹ in Lakhs)
Sr	Badlanian		Quarter Ended		Nine Mon	Year Ended	
No	Particulars	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
ш		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
	Total income from operations	19,640.99	26,890.70	18,027.64	73,022.55	59,260.20	82,613.91
2	Net Profit from ordinary activities (before Tax, Exceptional items)	865.30	4,534.72	422.23	9,562.49	1,065.68	2,019.49
3	Net Profit from ordinary activities before Tax (After Exceptional items)	865.30	4,534.72	422.23	9,562.49	1,065.68	2,019.49
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional items)	639.62	3,424.64	283.47	7,212.41	780.18	1,510.71
5	Total Comprehensive income for the period (Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax).	(3,271.14)	12,274.71	1,397.29	14,387.71	6,112.52	9,813.95
1	Paid-up Equity Share Capital (Face value per share Rs.5/-)	628.53	628.53	628.53	628.53	628.53	628.53
	Earnings per share in Rs.(Face Value Rs. 5/- each) (not annualised) Basic & Diluted	5.09	27.24	2.26	57.38	6.21	12.02



Date: February 07, 2025

The above is an extract of detailed format of the unaudited financial results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2024, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the unaudited financial results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2024, is available on the Stock Exchanges websites www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the company's website www.excelind.co.in

FOR EXCEL INDUSTRIES LIMITED

(ASHWIN C. SHROFF) **EXECUTIVE CHAIRMAN** DIN:00019952

Fujisan



### THACKER AND COMPANY LIMITED

CIN: L21098MH1878PLC000033

Regd. Office: Bhogilal Hargovindas Building, Mezzanine Floor, 18/20, K. Dubash Marg, Mumbai - 400 001 Tel. No.: 91-22-43553333; E-Mail: thacker@thacker.co.in; Website: www.thacker.co.in

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER. 2024

(₹ in lakhs, unless otherwise stated)

Sr.	Particulars		Quarter ended		Nine Mont	hs Ended	Year ended
No.		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	130.22	204.96	106.95	443.37	419.83	527.22
2	Net Profit/(Loss) for the period	72.03	158.77	55.30	289.68	267.94	322.42
	(before tax and prior period items)						
3	Net Profit/(Loss) for the period before Tax	72.03	158.77	55.30	289.68	267.94	322.42
	(after prior period items)						
4	Net Profit/(Loss) for the period after Tax	55.52	122.30	36.07	225.60	210.53	189.66
5	Share of profit / (loss) of associates	324.04	498.03	475.94	1,290.71	994.33	1,618.73
6	Other comprehensive income for the period	1,676.30	(10.85)	118.81	2,748.73	480.77	638.99
7	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit	2,055.86	609.48	630.82	4,265.04	1,685.63	2,447.38
	for the period (after tax), Share of profit / (loss) of associates and						
	Other Comprehensive Income (after tax)]						
8	Equity Share Capital	10.88	10.88	10.88	10.88	10.88	10.88
9	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the	-	-	-	-	-	12,368.07
	Audited Balance Sheet of previous year)						
10	Earning per Equity share : Basic and Diluted (₹)	34.89	57.02	47.06	139.38	110.75	166.23

- 1. The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on 7th February, 2025
- The Limited Review under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 has been carried out by the Statutory Auditors.
- 3. The consolidated financials results include results of :-

Name	Relationship			
Fujisan Technologies Limited	Subsidiary Company			
AMJ Land Holdings Limited	Associate Company			
Pudumiee Paper Products Limited	Associate Company			

- 4. The figures for the previous period have been recast/ regrouped wherever necessary to conform to current period's presentations.
- The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st Dec,2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results is available on Stock Exchange website (www.bseindia.com) and Company's website (www.thacker.co.in)
- The Petition for Sanction of Scheme of Merger i.e. Merger by Absorption of Fujisan Technologies Limited (Transferor Company) with Thacker and Company Limited (Transferee Company) and their respective shareholders has been admitted by Hon'ble National Company Law Tribunal (NCLT), Mumbai Bench and final hearing at NCLT is scheduled on 18th February, 2025.
- 7. The key standalone financial information are as under :-

### (₹ in lakhs, unless otherwise stated)

						(< 111.16	akiis, uilless ou	iei wise stated
	Sr.	Particulars		Quarter ended		Nine Mont	hs Ended	Year ended
ľ	No.		31.12.2024 30.09.2024 31.12.2023		31.12.2024	31.12.2023	31.03.2024	
			(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
	1	Total Income from operations	124.07	193.58	100.87	418.27	394.08	495.64
	2	Net Profit/(Loss) for the period before tax	69.28	150.57	52.83	276.42	252.52	307.84
	3	Net Profit/(Loss) for the period after tax	52.84	116.51	33.73	215.35	199.19	178.59
	4	Other comprehensive income	535.34	(8.32)	71.83	795.63	164.82	177.93
Γ	5	Total other comprehensive income (comprising other	588.38	108.19	105.56	1,010.98	364.01	356.52
		comprehensive income and net profit after tax)						

FOR Thacker and Company Limited

Arun kumar Jatia Chairman

Place: Mumbai Date: 7th February, 2025

# ऋषभ इन्स्टुर्मेटस लिमिटेड

मुंबई-४०००९३, इंडिया, टेलिः +91 253 2202099/028/008 ईमेल:marketing@rishabh.co.in वेबसाईटः www.rishabh.co.in | GSTN: 27AAACR2228Q1Z2 | CIN: L31100MH1982PLC028406

अलेखापरिक्षित एकत्रिकृत वित्तिय निष्कर्षांचा उतारा ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसार्ठ

	(INR दशलक्ष, प्रति शेअर कमाई वगळता)										
_		(INR	दशलक्ष, प्र	ति शेअर क	माई वगळता)						
		एकत्रिकृत									
अ. नं.			संपलेली वि	तेमाही	संपलेले वर्ष						
नं.	तपशिल		(लेखापरीक्षित)								
		३१ डिसें. २०२४	३० सप्टें. २०२४	३१ डिसें. २०२३	मार्च ३१, २०२४						
1	प्रवर्तनाकडील एकुण उत्पन्न (नेट)	1,811.86	1,823.59	1,593.05	6,897.46						
2	कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण आयटम्सपूर्वी)	109.26	55.02	31.97	510.63						
3	करापूर्वी कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा)	109.11	54.97	31.97	510.48						
	(अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण आयटम्स नंतर)	103.11	04.07	01.07	510.40						
4	करारानंतर कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा)	79.16	38.85	72.93	398.94						
	(अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण आयटम्स नंतर)										
5	(करानंतर) आणि अन्य व्यापक उत्पन्न (करानंतर)]	(24.59)	196.15	326.96	614.92						
6	भरणा केलेले समन्याय भाग भांडवल (प्रत्येकी रू.१०/- चे दर्शनी मूल्य)	382.21	382.19	381.26	382.05						
7	प्रति भाग कमाई (प्रत्येकी रू. १०/- ची)(चालू प्रवर्तनांकरिता)										
	१. मूलभूत	2.07	1.08	2.00	10.71						
	२. सौम्य केलेले	2.06	1.07	1.98	10.61						
4											

टिप: १) या अनऑडिटेड एकत्रित आर्थिक परिणामांचे लेखापरिक्षण समितीने पनरावलोकन केले आहे आणि ७ फेब्रवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत होल्डिंग कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केले आहे.

२) वरील विधान कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत अधिसूचित केलेल्या भारतीय लेखा मानकानुसार तयार केले गेले आहे, सुधारित केल्याप्रमाणे त्याखालील संबंधित नियमांसह वाचा आणि एसईबीआय च्या नियम ३३ (लिस्टिंग ऑब्लिगेशन आणि डिसक्लोजर रिक्वायरमेंटस)

l				स्वंतत्र					
II			संप	ग्लेली तिम		संपलेले वर्ष			
II	अ. नं.	तपशिल	(अ	(लेखापरीक्षित)					
	ч.	(1997)		३० सप्टें.	३१ डिसें.	मार्च ३१,			
Н			5058	2058	२०२३	2058			
Ш	1	प्रवेतनामधून महसूल	592.42	588.69	458.05	2,245.70			
$\ $	2	करापुर्वी नफा	53.91	86.90	40.51	409.34			
$\ [$	3	करानंतर कालावधीकरीता निव्वळ नफा	39.85	68.20	89.53	323.84			
	4	अन्य व्यापक उत्पन्न/(तोटा)	(1.45)	(1.11)	(0.06)	(4.44)			

१) उपरोक्त सचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता विनियम, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या अनऑडिटेड आर्थिक परिणामांच्या स्टॅंडअलोन आणि कस्सोलिडेटेड तपशीलवार स्वरूपाचा एक उतारा आहे. त्याचे संपर्ण स्वरूप हे आहेत स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनी www.rishabh.co.in. वर उपलब्ध आहे. २) वैधानिक लेखा परीक्षकांनी ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अपरिवर्तीत मतासह कंपनीच्या आर्थिक

निकालांचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे.

ठिकाण: नाशिव दिनांकः फेब्रुवारी ७, २०२५

(टिप: स्वैर भाषांतर, तफायत असल्यास मुळ इंग्रजी ग्राह)



संचालक मंडळासाठी आणि त्यांच्या वतीने सही/- दिनेशकुमार मुसळेकर

38.40 67.09 89.47 319.40



३) स्वतंत्र माहिती

परिशिष्ट क्र. १६ [नियम ३४ (३) पहा]

#### सर्व मान्यताप्राप्त पर्यायांद्वारे कर्ज वसुली अधिकारी कार्यालय-। 🗐 कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी-३)

पहिला मजला, एम.टी.एन.एल. टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर ३०-ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३

आर.आर. क्र. १०५ चे २०२४

आयकर कायदा, १९६१ च्या दुसऱ्या अनुसुचीच्या नियम ४८ अंतर्गत वसुली अधिकार आणि कर्ज व दिवाळखोरी कायदा-१९९३ नुसार स्थावर मालमत्ता जप्ती वॉरंट

> बँक ऑफ बडोदा विरुद्ध

श्री. संधान यशवंत तुकाराम व इतर

सीडी-१. श्री. संधान यशवंत तुकाराम

रा.: मु. पो.- चिंचखेड, तालुका- दिंडोरो, जिल्हा- नाशिक- ४२२२०९ सीडी-२. श्री. संधान चिंधू त्र्यंबक

रा.: मु. पो.- चिंचखेड, तालुका- दिंडोरो, जिल्हा- नाशिक- ४२२२०९

सीडी-३. श्री. संधान शंकर सखाराम

रा.: मु. पो.- चिंचखेड, तालुका- दिंडोरो, जिल्हा- नाशिक- ४२२२०९

ज्याअर्थी तुम्ही वरील प्राधिकृत कर्जदार व्याज व खर्चासह रू. ३८,४३,९४९.०० (अडतीस लाख त्र्येचाळीस हजार, नऊशे एकोणपन्नास रूपये) भरण्यात अपयशी ठरल्याने प्राधिकृत अधिकारी,

कर्जवसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी-३) यांच्या सूचनेनुसार दि. २६/०३/२०२४ रोजी टी.ओ.ए. क्र. १९८१/२०१६ नुसार पुनर्प्राप्ती प्रमाणपत्र क्र. १०५/२०२४ जारी केले आहे.

त्यामुळे, तुम्हाला सूचित केले जाते की, पुढील आदेश मिळेपर्यंत सदर उल्लेख केलेल्या मालमत्तेचे हस्तांतरण, विक्री, करार, गहाण कर्ज, हक्क, ताबा अथवा कोणत्याही स्वरुपातील व्यवहार तुम्हाला करता येणार नाहीत. तसेच, वर उल्लेखित व्यक्तींना त्याचा कोणत्याही स्वरुपात लाभ घेता येणार नाही.

### मालमत्तेचे विवरण

सदर क्षेत्र आणि भूखंडाची माहिती पृढीलप्रमाणे: गाव- चिंचखेड, तालुका - दिंडोरी, जि. नाशिक येथे स्थित व अस्तित्वात असलेल्या सर्व्हे क्र. ५८५ चे क्षेत्रफळ ३.०३ हे.आर. आणि सर्व्हे. क्र. ५८२ चे क्षेत्रफळ ०.०२ हे.आर.

वरील मजकूर आज रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिली. ता. २६/१९/२०२४



(दीपा सुब्रहमनियन) वसूलो अधिकारी-∐

प्राधिकृत अधिकारी

कॅनरा बँक

वकील श्री. पाठक

स्पेशल समरी सूट क्र. ०९/२०२४

नि. क्र. ०८ ने. ता. १०/०३/२०२५

कर्ज वसुलो न्यायाधिकरण, मुंबई (डोआरटी-३)

केनरा बैंक Canara Bank

वसुली आणि विधी विभाग: मुंबई दक्षीण क्षेत्रीय कार्यालय, कॅनरा बँक, कफ परेड, मेकर टॉवर, ई वींग, १४ वा मजला, मुंबई

> ई-मेल: rorecoverymums@canarabank.com वेबसाईटः www.canarabank.com

> > शुध्दिपत्र

ज्या ०२.०२.२०२५ रोजी ह्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या आमच्य

विक्री सूचनेचा संदर्भ घ्यावा. ह्या सूचनेत लिलावाची तारीख आणि इअरची

तारीख चुकीची छापली होती. कुपया लिलाव तारीख: १९.०२.२०२५ आणि इअर तारीख १८.०२.२०२५ च्या ऐवजी लिलाव तारीख: २१.०२.२०२५

अटी आणि शर्तीसह उर्वरित संपूर्ण ई-लिलाव सूचना न बदलता आहेत तशाच

जाहीर नोटीस

वसई येथील मा. श्री. आर. एच. नाथानी, सह दिवाणी न्यायाधीश,

वरिष्ठ स्तर, वसई यांचे न्यायालयात

Registered Business Address :- JJ Farshan, House No.

667, Near Dumda Chawl, Palana Pada, Bafna, Naigaon East,

ज्या अर्थी सदरचे वादी यांचे मे. सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) वसई यांच्या कोर्टाच

प्रस्तुतवा स्पेशल समरी सूट क्र. ०९/२०२४ वाखल केला आहे. त्या अर्थी असे जाहीर करण्यात येते की, सदरहू स्पेशल समरी सूट क्र. ०९/२०२६

मध्ये, **प्रतिवादी क्र. १** यांच्यावर प्रत्यक्ष समन्सची बजावणी झालेली नसल्यामुळे ई

जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहेत. तरी सदर **प्रतिवादी क्र. १** अगर त्यांचे प्रतिनिधींर्न

त्यांची बाजू मांडण्यासाठी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उपरनिर्दिष्ट प्रकरणी सामील होऊन आपले लेखी म्हणणे नोंदवावे आणि तसेच या लेखावरून अर

कळविण्यात येते की, सदरहू मुदतीत आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय वादींचे

म्हणणे ष्टेकून प्रस्तुतच्या अर्जीत निकाल देण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. सदर प्रकरणी पुढील तारीख १०.०३.२०२५ रोजी नेमण्यात आली आहे.

आणि इअर तारीख: २०.०२.२०२५ अशी वाचावी.

UCO Bank, Nalasopra, West Branch

Mr. Rupin Vijay Bhayani

Mr. Rupin Vijay Bhayani

Palghar-401 208

दिनांक: ०६.०२.२०२५

ठिकाणः मुंबई

#### IN THE COURT OF THE LXXXIII Addi BENGALURU 0.S.NO.885 OF 2023

Sri M.G. Srinivas, Aged about 54 years

S/o M.S.Gopala Krishna Proprietor of M/s. Mantech Engineers No.48/B. 11th cross 1st Block nagar, Bengaluru- 560 010

1.M/S. Unique Electro Engineers Pvt. Ltd. No.B405/406, Dhan Shree Heights. Azad Nagar II, Veera Desai Road, Andheri West, Mumbai 400053.

Represent By Its Managing Director 2.**H.R.Khan.** M/S. Unique Electro Engineers Pvt. Ltd. No.B405/406, Dhan Shree Heights Azad Nagar II, Veera Desai Road

Andheri West, Mumbai 400053 Defenda NOTICE/SUMMONS ISSUED TO DEFENDANT No 2 UNDER ORDER V

RULE 20 (i-a) OF CODE OF CIVIL PROCEDURE; 1908 Whereas the Plaintiff above named ha filed the above suit against the Defendants for the relief of RECOVER OF

DUE amount and others consequential reliefs against the Defendants in the above case. The Defendant No 2 is hereby summoned to appear before the court in person or by his pleader duly instructed on 1/3/2025 11.00 a.m. to answer the suit/same, failing which the above suit will be disposed off ex-parte n your absence Defendant No 2

2.H.R.Khan.

M/S. Unique Electro Engineers Pvt. Ltd. No.B405/406, Dhan Shree Heights. Azad Nagar II, Veera Desai Road

No.34 & 35, 2nd floor, Kilari Main Road,

Opp. Bhandari Jain High School

S. CHENNAKRISHNA CHANNAKRISHNA and ASSOCIATES

angalore-560 053

By order of the cour Advocate for Plaintiff

> प्राज दि. २८.०१.२०२५ रोजी माझ्या सहीनिशी व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली रेपाचारा, अधीक्षक, दिवाणी न्यायालय, व. स्तर, वसई

स्वाक्षरी/- २८.०१.२०२

ताबा सचना (स्थावर मालमत्तेसाठी

निम्नस्वाक्षरीकार सम्मान कॅपिटल लिमिटेड चे (CIN:L65922DL2005PLC136029) (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) सिक्योरिटाइजेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 30.09.2024 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 74,99,527.68 (रूपये चौऱ्याहत्तर लाख नव्याण्णव हजार पाचशे सत्तावीस आणि अडसष्ट पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLBOR00332160 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 23.09.2024 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी,सूचना कर्जदार सुधीर गौर आणि रश्मी एस गौर उर्फ रश्मी गौर यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 04.02.2025 रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर सम्मान कॅपिटल लिमिटेड (यापूर्वी इंडियाबल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) ची कर्ज आकारणी रू. 74,99,527.68 (रूपये चौऱ्याहत्तर लाख नव्याण्णव हजार पाचशे सत्तावीस आणि अडुसष्ट पैसे फक्त) पुढील व्याज 23.09.2024 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे

फ्लॅट क्र. ए-203, दुसऱ्या मजल्यावर, 61.12 स्क्वेर मीटर च्या समतुल्य 658 स्क्वेर फीट चटई क्षेत्रासह, विंग -ए मध्ये, "मिराबिलिस" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत, कार पार्किगच्या जागेसहित, अशोव नगर, ग्रँड हयात हॉटेल मागे, वाकोला पाईप लाईन रोड, सांताक्रूझ पूर्व, जमीन बेअरींग सर्वे क्र. 368, गाव कोळेकल्याण, सांताक्रूझ (ई) मुंबई - 400055.

अधिकत अधिकारी तारीख: 04.02.2025 सम्मान कॅपिटल लिमिटेड (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते)

#### जाहीर सूचना

श्री. मनमितसिंग यांचा (१) कु. प्रिया मोहन नायक व (२) श्री. अरविंद मोहन नायक यांच्याकडून खालील नमूद मालमत्ता खरेदी करण्याचा मानस आहे. सदर निवासी मिळकत म्हणजेच फ्लॅट क्र १०१, १ल्या मजल्यावर, 'ड्रीम्स - IV' या इमारतीच्या 'डी' विंगमध्ये असलेली, 'ड्रीम्स ४डी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड' (नोंदणी क्र. एमयएम/डब्ल्य-एस/एचएसजी/टीसी/ १००३७ / २०१० - २०११) (यापुढे 'सदर सोसायटी' असे संदर्भित) मध्ये स्थित, एल. बी. एस मार्ग, भांडुप (पश्चिम), मुंबई - ४०० ०७८ येथे आहे (यापुढे 'सदर फ्लॅट' म्हणून संदर्भित). तसेच सदर फ्लॅट सोबत एक पोडियम कार पार्किंग जागा क्र. ७८५ आणि वरच्या तळ मजल्यावर कार पार्किंग जागा क. ८५ वापरण्याचा हक देखील आहे (यापढे 'सदर कार पार्किंग जागा' म्हण-संदर्भित). (यानंतर 'सदर फ्लॅट' व 'सदर कार पार्किंग जागा' यांना एकत्रित 'सदर मिळकत' म्हणून संदर्भित). तसेच सदर सोसायटीच्या प्रत्येकी रुपये ५०/- दर्शनी मूल्य असलेल्या ५ पूर्णपर् भरलेलेशेअर्स, ज्यांचे विभिन्न क्र. ०१ ते ०५ (दोन्ही समाविष्ट) आहेत आणि जे शेअर प्रमाणपत्र क्र. ००१ मध्ये समाविष्ट आहेत (यापुढे 'सदर शेअस' म्हणून संदर्भित). सदर मालमत्तेच्या दस्तऐवजांची शुंखला पुढीलप्रमाणे आहे: (१) पहिला करार म्हणजेचे ६ जून २००९ रोजी 'हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड' यांच्या पुष्टीसह 'दिनशॉ ट्रॅपिनेक्स बिल्डर्स प्रा. लि.'आणि (१) श्री मोहनराव एस. नायक व (२) श्रीम. आशा मोहन नायक यांच्यात निष्पादित विक्री करार. श्री मोहनराव एस. नायक यांचे २९ मार्च २०१७ रोजी निधन झाल्यामुळे, हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ अंतर्गत त्यांचे एकमेव वारसदार म्हणजेच (१) श्रीम. आशा मोहन नायक (पत्नी), (२) श्री प्रशांत मोहन नायक (मुलगा), (३) श्री. अरविंद मोहन नायक (मुलगा) व (४) कु. प्रिया मोहन नायक (मुलगी) हे आहेत. तसेच त्यांची आई, श्रीम. शारदांबा शिवराव नायक यांचे २२ फेब्रुवारी, २०११ रोजी निधन झाले होते. (२) दुसरा करार म्हणजेच 'विलेख त्यागपत्र' दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी निष्पादित करण्यात आला, ज्याअंतर्गत (१) श्रीम, आशा मोहन नायक व (२) श्री, प्रशांत मोहन नायक यांनी मयत श्री. मोहनराव एस. नायक यांच्या ५०% संयक्त आणि अविभाज्य हक्क. अधिकार नामाधिकार आणि हितसंबंध यांपैकी २/४ वा (प्रत्येकी १/४ वा) हिस्सा त्याग, परित्याग आणि सोडन श्री. अरविंद मोहन नायक आणि क. प्रिया मोहन नायक यांच्या नावे हस्तांतरित केला. (३) तिसरा करार म्हणजेच 'दानपत्र' दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी निष्पादित करण्यात आले, ज्याअंतर्गत श्रीम. आशा मोहन नायक यांनी त्यांच्या ५०% अविभाज्य हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध यांचे हस्तांतरण कु. प्रिया मोहन नायक यांच्या नावे केले.

कोणीही व्यक्ती सदर मिळकतीच्या संदर्भात किंवा त्याच्या कोणत्याही मिळकतीवर कोणताही हक्क सांगत असेल, जसे की विक्री, अदलाबदल, भाडेपट्टी, पोट-भाडेपट्टी, परवाना, मार्गाचा हक्क, वहिवाट, भाडेकरार, ताबा, अभिहस्तांकन, तारण, वारसा, पूर्वजांचा हक्क, देणगी, उत्तराधिकार धारणाधिकार, जप्ती, देखभाल हक्क, विश्वास, मूळ हक्कपत्रांचे ताबेदार किंवा कोणत्याही प्रकारची भडचण, कौटुंबिक करार/तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा हुकूम किंवा कोणत्याही प्राधिकरणाच आदेश, करार, समजुतीचा ज्ञापन, विकास हक्क किंवा अन्य काही स्वरूपाचा दावा असेल, तर अशा त्र्यक्तींनी त्यांच्या हक्कासह पुराव्यासह, सदर जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्याच्या १४ (चौदा) दिवसांच्या आत माझ्या खाली नमूद केलेल्या पत्त्यावर लेखी स्वरूपात कळवावे. जर वरील मुदतीत कोणताही दावा प्राप्त झाला नाही, तर असे समजण्यात येईल की सदर मिळकतौर कोणताही दावा नाही आणि कोणत्याही व्यक्तीने दावा करण्याचा हक्क परित्याग व त्याग केला आहे. त्यामुळे सदर मिळकत कोणत्याही भाराशिवाय, विक्रीस उपयुक्त आणि बाजारात विक्रीस पात्र समजली जाईल. मुंबई, दिनांक ०८ फेब्रुवारी, २०२५

सही/ विकास ठक्क

वकील. उच्च न्यायालय ४०१/४०२, साईनाथ हाऊस, बी.पी.एस. क्रॉस रोड क्र. १ , शॅरॉन स्कूल जवळ, मुलुंड (प.), मुंबई - ४०० ०८०

#### आयएमईसी सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन : एल७४११०एमएच१९८७पीएलसी१४२३२६ नों. कार्यालय : ६११, तुलसियानी चेंबर्स, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

ई-मेल : investor@imecservices.in, वेबसाईट : www.imecservices.in दूरध्वनी क्र.: ०२२-२२८५१३०३ फॅक्स: ०२२-२२८२३१७७ 

अ.	तपशील			अवि	लेप्त		
豖.		7	संपलेली तिमाई	t	संपलेले न	नऊ महिने	संपलेले वर्ष
		30.09.7078	३०.०९.२०२३	30.09.7078	30.09.7078	30.09.7073	30.09.7073
		अलेखापरिक्षित	अले खापरिक्षित	अले खापरिक्षित	अले खापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
8	प्रवर्तनातून एकूण महसुल	१५४.५२	११५.९८	३५.००	३५७.१२	२८९.७९	६४४.५०
?	कालावधीसाठी निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबींपूर्वी)	১৯.९১	४७.९०	(११९.११)	९०.९६	(२२८.४४)	३.२५
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	১৯.९১	४७.९०	(११९.११)	९०.९६	(२२८.४४)	३.२५
Х	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/ (तोटा)(अपवादात्मक बाबीनंतर)	১৯.९১	४७.९०	(११९.११)	९०.९६	(२२८.४४)	३.२५
۹	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	29.92	89.90	(११९.११)	९०.९६	(२२८.४४)	३.२५
ξ	समभाग भांडवल	१९०.००	१९०.००	१९०.००	१९०.००	१९०.००	१९०.००
y	मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्या प्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव बगळून)	-	-	-	६४.५९	(२५७.८४)	(२६.३८)
۷	(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)						
	(१) मूलभुत (रु.)-	४.६३	२.५२	(६.२७)	8.98	(१२.०२)	0.89
	(२) सौम्यिकृत (रु.)-	४.६३	२.५२	(६.२७)	४.७९	(१२.०२)	०.१७

. कंपनीचे वरील वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने ११ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत ते मंज़् केले. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठीच्या निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी केले आहे. २.वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेम्युलेशन्स, २०१५ च्या रेम्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे साद केलेल्या तिमाही/अर्ध वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/अर्ध वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com वर उपलब्ध आहे. ते कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.imecservices.in वर सुद्धा उपलब्ध आहे.

> आयण्मईसी सर्व्हिसेस लिमिटेड च्य संचालक मंडळाच्या वतीने आणि सार्ठ राजेश सोर्न

> > (डीआयएन : ००५७४३८४)

MANISH SHAHRA

ठिकाण : इंदौर दिनांक : ०६ फेब्रुवारी, २०२५

ANIK INDUSTRIES LIMITED

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 315T DECEMBER, 2024

	Particulare	C	uarter Ende	d	Nine Mon	ths Ended	Year Ended
Sr. No	Particulars	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
IVO	(Refer Notes Below)	Un-Audited	<b>Un-Audited</b>	Un-Audited	<b>Un-Audited</b>	<b>Un-Audited</b>	Audited
1	Total Income from Operations	2922.57	2779.74	1134.55	6762.92	4426.35	10060.00
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional						
ı	and/or Extraordinary items)	93.65	104.08	27.56	316.41	402.19	1085.91
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after						
ı	Exceptional and/or Extraordinary items)	93.65	104.08	27.56	316.41	402.19	435.91
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after						
ı	Exceptional and/or Extraordinary items)	60.56	98.06	28.71	261.04	343.23	30.45
5	Total Comprehensive Income for the period [Comprising						
ı	Profit/(Loss) for the period (after tax) and Other						
ı	Comprehensive Income (after tax)]	60.72	98.72	29.04	261.54	344.56	32.97
6	Equity share capital	2775.35	2775.35	2775.35	2775.35	2775.35	2775.35
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in						
ı	the Audited Balance Sheet of the previous year	0	0	0	0	0	40216.08
8	Earnings per share (Face Value of Rs. 10/- each) (for						
ı	continuing and discontinued operations)-						
ı	1. Basic: (Rs.)	0.22	0.35	0.10	0.94	1.24	0.11
	2. Diluted: (Rs.)	0.22	0.35	0.10	0.94	1.24	0.11
	KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION FO	R THE QUAR	RTER AND N	IINE MONTH	S ENDED 3	1ST DECEMB	ER, 2024

			C	uarter Ende	d	Nine Mon	Year Ended	
1	Sr. No.	Particulars	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
INC	10.	(Refer Notes Below)	Un-Audited	Un-Audited	<b>Un-Audited</b>	<b>Un-Audited</b>	<b>Un-Audited</b>	Audited
Г	1	Total Income from Operations	2922.57	2779.74	1134.55	6762.92	4426.35	10060.00
- [	2	Profit before Tax	118.77	116.14	25.93	364.32	405.67	434.48
ŀ	3	Profit after Tax	85.70	110.18	27.08	308.95	346.71	29.24

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 07.02.2025 and the statutory auditors of the Company have also carried out Limited Review of the Unaudited results for the quarter and nine months ended on 31.12.2024 Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The auditor has expressed an unmodified report on the above results.

2 These financial results has been prepared in Accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS), prescribed under

Section 133 of Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the Extent Applicable.

3 Previous period/year figures have been regrouped/re casted wherever necessary, to make them comparable with current period/year figures

4 The above financial results are available on company's website www.anikgroup.com and also on the website of Stock Exchanges i.e.

ww.nseindia.com and www.bseindia.com 5 As at 31.12.2024, Company has one subsidiary company named "Revera Milk & Foods Private Limited

Date: 07.02.2025

दिनांक: ०८.०२.२०२५ ठिकाण : मुंबई

# एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

४था मजला, जीवन प्रकाश बिल्डिंग, पी एम रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१

# प्रत्यक्ष/साकेतिक कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी. **एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि.** च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (क्र. ५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील कर्जदारांना माणणी सूचना जारी करून त्यांच्या संबंधित नावासमोर नमूद रक्कम चुकती करण्यास सांगितले होते.

-	क्र.	खाते क्रमांक			रक्कम (रु.)	तारीख	तारीख	प्रकार		
-	१	६१०५००००८१०३	सौ. स्नेहा संतोष मोरे आणि	फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला, बी-विंग, विश्वरूप सीएचएसएल, एम.पी.	रु. २८,९०,९८७.१८	३०.०६.२०२१	०६.०२.२०२५	प्रत्यक्ष		
			श्री. संतोष यशवंत मोरे	रस्ता, गरीबाचा वाडा, डोंबिवली पश्चिम-४२१२०२						
-	६१०६००००३२९३ श्रीम. सीमा संतोष गिरी			फ्लॅट क्र.१३०१,१३वा मजला, कुबेर पॅलेस सीएचएस लि., ०९,	रु.७६,७५,१५५.७९	०६-डिसें२२	०७.०२.२०२५	प्रत्यक्ष		
-	आणि			सेक्टर- १०ई, रोडपाली, कळंबोली, नवी मुंबई, महाराष्ट्र - ४१०२१८						
			श्री. संतोष मारुती गिरी							
- 1	मामर महा मन्या पारीच्या नाम्बेराम्य ६० विवासंस्था अस्त देशाच्या प्रशासना नाम्बेर्यात पारीच पारीच स्थान अस्त्रीय वर्षा प्रशासन									

तथापी, कर्जदारांनी मागणी सूचनेमधील थकबाकी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे, म्हणून विशेषत: वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांच्या नावासमोरील वरील नमूद कब्जाच्या तारखेस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ९ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथे वरील नमूद मिळकर्तींचा **प्रत्यक्ष/सांकेतिक कब्जा** घेतला आहे. विशेषत: येथे वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी वरील सदर मिळकर्तींसह व्यवहार करू नये आणि सदर मिळकर्तींसह केलेला कोणताही व्यवहार हा **एलआयसी हा ऊसिंग फायनान्स लि**. च्या यावरील

नमद रकमेच्या अधीन राहील

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ऑफिस नं. ३, लेव्हल-२, सेंट्रीयम, फिनिक्स मार्केट सिटी, १५, लाल बहादूर शास्त्री रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७०, महाराष्ट्र.

1				एका	त्रेत		अलिप्त						
अ. क्र.	तपशील	३१.१२.२०२४ रोजी संपलेले तीन महीने (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ रोजी संपलेले तीन महीने (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ रोजी संपलेले तीन महीने (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ रोजी संपलेले नऊ महीने (अलेखापरीक्षित)	रोजी संपलेले नऊ महीने	रोजी संपलेल्या वर्षासाठी	३१.१२.२०२४ रोजी संपलेले तीन महीने (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ रोजी संपलेले तीन महीने (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ रोजी संपलेले तीन महीने (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ रोजी संपलेले नऊ महीने (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ रोजी संपलेले नऊ महीने (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी (लेखापरीक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	८७९.७३	८८३.२०	७२९.१५	२,६३१.०१	२,०२३.७५	२,७५४.७१	७११.८०	६८४.६७	६४३.०८	२,०३६.१४	१,७६१.६६	२,३८१.३८
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बार्बीपूर्वी)	३९.२५	३१.७९	29.00	१०७.२९	८९.७१	११७.४१	४१.०३	३५.०४	२८.४५	१०३.०६	७७. १४	९६.२६
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	३९.२५	३१.७९	२९.००	१०७.२९	८९.७१	११७.४१	४१.०३	३५.०४	२८.४५	१०३.०६	७७.१४	९६.२६
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	२८.७०	२२.९३	२२.०४	७८.८९	90.08	93.07	३०.५२	२६.१०	२२.५८	७६.६९	६१.९२	७८.२८
۹	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)		२२.९०	२२.१३	55.50	७०.२६	९४.२६	३०.४२	२६.००	२२.६७	७६.४०	६२.१०	७९.१९
Ę	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-)	२३.५०	२२.९१	२२.५५	२३.५०	२२.५५	२२.९१	२३.५०	२२.९१	२२.५५	२३.५०	२२.५५	२२.९१
O	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) राखीव						६२३.२२						६०५.४४
۷	मुलभूत ईपीएस (दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी) (*अवार्षिक)	7.88*	₹.००*	१.९५*	६.७१*	Ę. २२ <i>*</i> *	८.२३	२.६०*	२.२८ <i>*</i>	₹.००*	६.५३*	4.89*	६.९२
9	सौम्यिकृत ईपीएस (दर्शनी मूल्य रु. २/-	₹.४४%	₹.००%	8.98*	६.७१%	६.२०%	८.२३	२.६०*	२. <i>२</i> ७* <sup>‡</sup>	१.९९%	६.५३%	۷.8८*	६.९२

१. वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे पुनर्विलोकन लेखापरिक्षण समितीने केले आहे आणि त्यानंतर ०७ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजूर केले.



ठिकाण: मुंबई दिनांक : ०७ फेब्रुवारी, २०२५ हिंदुस्तान फुडस् लिमिटेड साठी समीर आर. कोठारी व्यवस्थापकीय संचालक डीआयएनः ०१३६१३४३

हिंदुस्तान फुडस् लिमिटेड अ व्हॅनिटी केस ग्रुप कंपनी

अ सरकारमान्य ट स्टार एकस्पोर्ट हाऊस

ईमेलः business@thevanitycase.com | बेबसाईट : www.hindustanfoodslimited.com | द्. क्र. : + ९१–२२ ६९८० १७०० /०१ | सीआयएनःएल१५१३९एमएच१९८४पीएलसी३१६००३

३१ डिसेंबर. २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिक्षित एकत्रित आणि अलिप्त वित्तीय निष्कर्षाचा उतारा

	एकात्र त						সাল						
अ. क्र.	तपशील	३१.१२.२०२४ रोजी संपलेले तीन महीने (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ रोजी संपलेले तीन महीने (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ रोजी संपलेले तीन महीने (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ रोजी संपलेले नऊ महीने (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ रोजी संपलेले नऊ महीने (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी (लेखापरीक्षित)	रोजी संपलेले तीन महीने	३०.०९.२०२४ रोजी संपलेले तीन महीने (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ रोजी संपलेले तीन महीने (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ रोजी संपलेले नऊ महीने (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ रोजी संपलेले नऊ महीने (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी (लेखापरीक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ)	८७९.७३	८८३.२०	७२९.१५	२,६३१.०१	२,०२३.७५	२,७५४.७१	७११.८०	६८४.६७	६४३.०८	२,०३६.१४	१,७६१.६६	२,३८१.३८
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर,	३९.२५	३१.७९	२९.००	१०७.२९	८९.७१	११७.४१	४१.०३	३५.०४	२८.४५	१०३.०६	৩৩. १४	९६.२६
	अपवादात्मक बाबींपूर्वी)												
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	३९.२५	३१.७९	२९.००	१०७.२९	८९.७१	११७.४१	४१.०३	३५.०४	२८.४५	१०३.०६	৩৩. १४	९६.२६
_	(अपवादात्मक बार्बीनंतर)												
Х	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	२८.७०	२२.९३	२२.०४	७८.८९	90.09	९३.०२	३०.५२	२६.१०	२२.५८	७६.६९	६१.९२	७८.२८
	(अपवादात्मक बाबींनंतर)												
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	२८.७२	२२.९०	२२.१३	55.50	७०.२६	९४.२६	३०.४२	२६.००	२२.६७	७६.४०	६२.१०	७९.१९
	(कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि												
	इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)												
ξ	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-)	२३.५०	२२.९१	२२.५५	२३.५०	२२.५५	२२.९१	२३.५०	२२.९१	२२.५५	२३.५०	२२.५५	२२.९१
૭	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात						६२३.२२						६०५.४४
	दाखवल्याप्रमाणे (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) राखीव												
۷	मुलभूत ईपीएस (दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी) (*अवार्षिक)	₹.88*	₹.००%	8.84 <sup>%</sup>	६.७१ <sup>%</sup>	Ę. २२ <sup>%</sup>	८.२३	२.६०₩	₹. ₹८*	₹.00%	દ્દ. <i>५३</i> %	4.89*	६.९२
٩	सौम्यिकृत ईपीएस (दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी) (*अवार्षिक)	₹.४४*	₹.००%	8.88**	Ę.હ१ <sup>‡</sup>	६.२०%	८.२३	२.६०*	२. <i>२७</i> *	१.९९*	६.५३%	4.8८*	६.९२

